

Name of the Mentor = Dr. Nath .19.n.

Page No.	
Date	

Be- Year 2015-16

Page No.	
Date	

Sr. No.	Name of the Mentee	Issue raised	Issue resolved	signature
1)	karad sonatai Ashok	संभाषण केशल्य	संवाद मागविली	Korad
2)	Sonavane Kamlesh Vitthal	अधिक अडचणी	अनावश्यक खर्च टाळण्यासाठी मागविली	Ksonavane
3)	Yadav Bhola Shanker Bapuna	इतरांकडून स्वमिमान	इतरांशी चांगल्या वागणुकीसाठी मागविली	Yadav.b
4)	Momin Shadab Hafik.	जी भरत नसल्याची विचारली.	भरण्याची खंडी दिली.	Momin.S.

Sr. No.	Name of the mentee	Issue raised		Issue resolved	Signature
1)	Karanl Sonataie Ashok S.	तनाम मिमील सुवाले	एकेण	तनामचेक व्यवस्थापन अकादमी विविध संस्थांमध्ये	Karanl
2)	sonarve Kamlesh Vitthal	वर्गादरमान लेल	जोतनावापर	वर्गादर भोवारीत आणु नका असा सारा विना.	Kamlesh
3)	Yadav Bholeshakar Baparao	परिषदील अपुवारीची	अको	अभ्यासातील विकसित ते त्रांयादी चलना.	Yadav B
4)	Momin Shadab Rafik	अनाविलृत वीच अनुषा	विधी	अशीच पुनरावृती न करवाची अपुत नाकी विधी	Momin S.

sn no	Name of the Mentee	Issue raised	Issue resolved	signature
1)	Karal Sonataic Ashok	संभावना अंतर	संवाद माहिरण	Karal
2)	Soname Kamlesh Vithhal	भा आदि अंतर	अनावश्यक कार्य टाळण्यासाठी माहिरण	Soname
3)	Yadav Bhaleshwar Bepran	शैक्षणिक समस्या	अध्याय तंत्र लागू करण्यासाठी सल्ला	Yadav
4)	Pomir Sheelap Reetik	आत्मविश्वासाचा अभाव	उत्तरे शोधनी	Momin

Name of the Mentee	Issue raised	Issue resolved	Signature
1) Khite Sushar Annascheb	वेब-चे बदल-बाधन	वेब-बाधन न दालवणाला रालन।	Khite
2) Gadekar Vishal Ganesh	वेब-बाधन उपचार	आसलणीतील विलकांचा रालना दीवणान सोबीतन	Gadekar
3) Bringal pratik Balkrishna	शरीर स्वभाव	शरीर विरंगन वेवणाला रालना विला.	Bringal
4) Kachi Nitin Kusravaj	इंटरनेट स्केडिन	मिगांवा नारुलन मिशकळाली सुचना	Nitin
5) Bringal pragati Dilip	नेराल	उहासीवणाला वरुणाली चरुणाली	B.P.D
6) Medhe pratik Balkrishna	व्यसनालीनता	व्यसनाला दुष्णालीनता चरुणाली	Medhe.P

Name of the Mentee	Issue raised	Issue resolved.	Signature
1) Khile Sachu Annasahab	आरोग्य समस्या	रोजचा ज्वलाम बुघवला	<u>Khile</u>
2) Gaddekar Vishal Genesh	त्रेकअपचा समस्या	त्रेकअपचा समस्यांतर	<u>Gaddekar</u>
3) Bringal pratik Balkrishna	शैक्षणिक कामगिरी	राष्ट्रीय आणि वाचन वेळीय वाढला.	<u>Bringal.</u>
4) S Kachi Nitin Kulkarni	शिक्षा	शिक्षेची कारणे शोधली.	<u>Nitin</u>
5) Bringal pragat Gilip	चालवलेली	वक्तशीरपणाचे महत्त्व	<u>B.P.D</u>
6) Pechhe pratik Balkrishna	शिवाय वेळ	इतरांचा आढर राखण्यासाठी भागविलेला	<u>Medhe.P.</u>

No.	Name of the Mentee	Issue Resolved	Issue Resolved.	Signature
1)	Khite Sahas Annasaheb	अभ्यासक्रम राखणे	अभ्यासक्रमाची माहिती	Khite S
2)	Gadekar Vishaal Ganesh	शिड्यात असणे	सोप्या अभ्यास पद्धतीचे माहिती	(Gadekar)
3)	Biringal pratik Balkrishna	संभाषण ठेवणे	संवाद माहिती	Biringal.
4)	Kachi Nitin Parag.	मीठरगमासाठी पान उडवणे मिठासाठी घेणे	पानकांदा उडवणे	Nitin
5)	Biringal prajati Bip	इतरांकडून रचनाभाग ओढवणे	इतरांनी चांगल्या चांगल्यासाठी समुपदेशन	B.P.D
6)	Medhe pratik Balkrishna	घरापासून ऑनलाइन राखण्यामुळे अरिचा परतूनही माहिती	वेळेचा व्यवस्थापनाचे नेशन दिवने	Medhe.P.

2017-18

No.	Name of the Mentee	Issue solved	Issue resolved	Signature
1)	Mahadik Sachin Kalyan	अनाधिकृत वीथी	अनुपाख्यान अशीच पुनरावृत्ती व उपायवाही स्थान ताकीदिली <u>Smahadik</u>	
2)	Chavan Mayur Raju	अधिक उपायवाही	अनावयव सावधानी पुनरावृत्ती व उपायवाही सावधानी <u>Chavan</u>	
3)	Gireshe Shubhangi Sathish	अनाधिकृत वीथी अनुपाख्यान	त्याच्या नेहमीच्या अनुपाख्यानची उपायवाही केली <u>Shubhangi</u>	
4)	Dane Kumar Balasubrah	वोगाळ उपायवाही	भाषीनाम पत्र लिहावना नोंद घ्यावयाची <u>Dane</u>	
5)	Pawar Soni Rajendra	इंटरनेट रिकॉर्डिंग	रिकॉर्डिंगची उपायवाही केली <u>Pawar</u>	
6)	Andhale Sandip Gavid	वैराध्य, तनाव	संभारत्याच उपायवाही केली <u>Sandip P. A.</u>	

No.	Name of the Mentee	Issue raised	Issue Resolved	Signature
1)	Mahalik satish kalyan	अड्डेकार	अड्डेकारच्या कारवायु चर्चा केली.	Smahadst
2)	Chavan Mayari Kaju	अरोग्य समस्या	रोग रोगा प्रोवायु नियामने उदरगत झाले.	dushin
3)	Girake Shubhangi satish	चिना वाटणे	व्हॉट्सअप ग्रुपमधून सल्ला देता.	Shubhangi
4)	Done Kamesh Balasahab	चालवणे	वक्तरीर पोले अहम. संगीतले	Done.K.
5)	Pantur soni jagade	अड्डेकारची सहाय्य	अड्डेकारची सहाय्य प्रोग्रामने अड्डेकारची सहाय्य झाले.	Pantur P.
6)	paulhade sandip sandip	सकाळी वाटणे सुरु. उरसयाचा आसकाळी 10.10 पासून लावण्याची विनंती केली.	सकाळी वाटणे सुरु. उरसयाचा आसकाळी 10.10 पासून लावण्याची विनंती केली.	Sandip.A.

No.	Name of the Mentee	Issue raised	Issue resolved	Signature	
1)	Mahadik Sachin Kalyan	परिधानीत त्रुटीकरण	दरमितीत बदलासाठी निर्देशित केले	Smahadik	
2)	Chavan Mayant Rupa	शैक्षणिक कामगिरी	अव्याज नोंद लागू करण्यासाठी रजिस्ट्री.	Chavan	
3)	Ghare Subhangi Satish	आत्मविश्वासाला	उत्साह	वचनबद्धता पालनसाठी रजिस्ट्री दिता.	Subhangi
4)	Dhe Kamalash Balasahab	अंकक		नदंडकाराच्या कारणीकर यत्न केले.	Dhe K.
5)	Power Soni Dnyanesh	व्याख्यानधिनता	मीमांसा	व्यखनमुळे छेड्या-वा चुकवतांनाही यत्न केले.	Power S
6)	Andhale Sandip Anil	यात्राधिक परीक्षेच्या तारखेत बदल करण्याची विवेकी कारणे त्याची आई से अंतीम प्रश्निकेकर वरगणवतांना काय करणे	रुग्ण	अंती मुद्रणासाठी पत्रे पाठवली.	Sandip A.

No.	Name of the Mentee	Issue raised	Issue resolved	Signature	
1)	ostwal Arikant Dilip	मनाक निमोन करारो	दारक	सभावाची कारो शोधनी व समुपदेशन को	O.A.B.
2)	pakhale Ganesh Gorakshanath	शिकारवात मज्जवी	कारो	शिकारवात अडचण प्रेशाची कारो शोधन समुपदेशन	Pakhale G.
3)	Karzan Karak	परीक्षेतील अपयशाची	कारो	परिक्षा प्रोषीयावद्दल वचनी केली.	
4)	Mosim Ayab	अनाधिकृत वीर अजु	खिती	त्याच्या नेहमिच्या अनुपस्थितीचे कारो विचारणे	
5)	pausal Govardhan Dnyaneshwar	परस्पर संबंध		मनमोकडे पणाने बोलण्यास सांगितले	pausal G.
6)	pakale Suresh Rajendra	संभाषण क्षेत्रात		संवाद सादरिणे	Pakale
7)	bandive Hiral Vijay	परस्पर संबंध		नीवातीन अडचणीमुळे त्याला परस्पर संबंध सोडवाय	Bandive
8)	Kane Abhijit Rajesh.	शोभात करारो वचनी		माफीनामा पत्र लिहायला सादले	Abhijit R.
9)	Kant Mahesh Babu	नी भरणासाठी पालकोडसुन	सिखनेवाये	पाळकोटी रुकवले	Kant B.
10)	sabale Kamesh Ashok	आर्थिक अडचणी	वेरवाप	समस्येच्या कारणीकर वचनी केली	Sabale R.
11)	sabale Shrawan Babu	परिक्षेतील गैरकार		वर्तनातील बदलासाठी निर्देशित केले	Shrawan S.
12)	Sake Priyanka Mahadeo	शैक्षणिक कामगिरी		प्रश्न उत्तरे निविद्यासाठी दिले	सिका
13)	Sase Pradip Bhaurahab	वृद्धेचे व्यवस्थापन		वीर वाया न जावण्याचा संजना केली.	Sase
14)	Sathe Urmila Sanil	वेरवाकरी उपचार	विजयासाठी	मिठां सोबत वचनी करवायस सुचवले	Sathe S.
15)	Shaikh Javed Liyakat	रागीर संभाव		रागावर नियंत्रण देवण्याचा संजना केली.	Shaikh J.
16)	Shalar Nitin Hanuman	आत्मशिक्षणाचा उतभाव		कारणे शोधून वचनबद्धतेचा संजना केली.	Shalar N.
17)	Shelar Vishaal Sambhaj	रागीर संभाव		संभावनाची कारो शोधनी	Shelar V.
18)	Shelar Vishaal Sambhaj	नेराध्य		उदासीनतेच्या कारणांची वचनी केली.	Sonar P.
19)	Tangade Vrushali Vijaykumar	कारोवाची समजणी		रोजच्या व्यायाम सुचवली.	Tangade V.
20)	Taware Rajar Baharab	नेकअचाली संजना		खंड विविध करवायला संजना केली.	Taware B.
21)	Thore Dattatray Cahininath	इंद्रोवट रूढिद्रोव		संवेदिततेची कारो सादली.	Thore
22)	Madakar Ritesh Chandrabant	कोटीविक संजना		कोटीविक संजना रोखर केली.	Ritesh
23)	Madkar Priti Santosh	संवेद		आदर वचवलीचे कारणांचे वाकन करवायस सांगितले	Priti
24)	Madkar Ashok Baharab	नेराध्य		संजारात्मक इच्छेने देवण्याचा संजना केली	Ashok
25)	Madkar Suchal Baburahab	पत्र पत्र पत्र विविधमुळे असाइनमेंट सादरिणे उरवासाठी अनिरीक्य वेर नागोती.		प्राचागिरी वचनी देवण्यानेतर परवागणी केली.	Madkar S.

No.	Name of the Mentee	Issue raised	Issue Resolved	Signature
1	Bhawal Aniket Dilip	वेळेचे व्यवस्थापन	द्वितीय अंशकारने वाढवण्याची सुचना दिली.	O.A.D.
2	Phakale Ganesh Ganesh Shamant	वैद्यकीय उपचार	दोष्यासाठी अडचणीसाठी शिडकोची सल्ला मिळवण्याची सुचना	Phakale G.
3	Karim Parak	रागार स्वभाव	स्वभावाची कारणे शोधली	
4	Mosim Mujab	परीक्षेतील गैरप्रकार	वर्तनातील बदलासाठी निर्देशित केले	
5	Parak Govardhan Anjaneshwar	शैक्षणिक कामगिरी	अभ्यास संग्रह लागू करण्यासाठी सल्ला	Parak G.
6	Parak Shrikrishna Rajendra	आत्मविश्वास	द्वितीय अंशकारने वाढवण्याची सल्ला दिली.	Phakale
7	Kandlik Ajay Vijay	वेळेचे व्यवस्थापन	वेळ वाढी न घालण्याची सल्ला.	Phakale
8	Kare Abhijeet Rajesh	वैद्यकीय उपचार	दोष्यासाठी शिडकोची सल्ला मिळवण्याची सुचना	Phakale
9	Kare Manisha Babu	रागार स्वभाव	स्वभावाची कारणे शोधली.	Phakale
10	Sabale Ganesh Babu	वैद्यकीय समस्या	मित्रांची सल्ला घेतून उपचार सांगितले	Sabale P.
11	Sabale Shrawan Babu	नेरस्य	संभाराने हजेरी घेणे देण्यात आली.	Shrawan S.
12	Sale Priyanka Mahadev	आराग्य समस्या	वैद्यकीय उपचारांची सल्ला दिली.	Sale
13	Sale Pradip Baburao	अहंकार	आध्यात्मिक विकास करण्यासाठी मार्गदर्शन दिले	Sale
14	Sathe Armita Sanil	तणाव निवारण करणे	तणावाची कारणे शोधली व समुपदेशन दिले	Sathe S.
15	Shankar Javed Lijakut	शिडकोची अडचणी	शिडकोची अडचणी दोष्याची कारणे शोधून समुपदेशन दिले	Shankar J.
16	Shelar Nitin Mahant	वर्गाकरणात रोल करणे	आश्विन पुनरावृत्ती न करण्याची सल्ला दिली	Shelar N.
17	Shrawane Vishal Sambhaji	उत्सव संवेद्य	सामाजिक कामगिरी दोष्याची सल्ला दिली.	Shrawane V.
18	Shrawane Pooja Dada	गोंगार करणे	पातळीची माहिती देण्यात आली.	Shrawane P.
19	Tanjale Vrushali Vijayram	शिडकोची उपचारांची	सोप्या अंशकारने वाढवण्याची सुचना	Tanjale V.
20	Tanjale Manjari Baburao	अंशकारने उशीर देण्याची	परवानगी मिळवून घ्यावी	Tanjale M.
21	Tharve Dattatraya Ganesh	परीक्षेतील गैरप्रकार	वर्तनातील बदलासाठी निर्देशित केले	Tharve D.
22	Wadkar Nitish Chandrakant	शैक्षणिक कामगिरी	अभ्यास संग्रह लागू करण्याची सल्ला दिली	Wadkar N.
23	Waghmare Prithi Santosh	आत्मविश्वास	कारणे शोधली.	Waghmare P.
24	Wadkar Ashok Baburao	वेळेचे व्यवस्थापन	वेळ वाढी न घालण्याची सल्ला दिली.	Wadkar A.
25	Wadkar Sanjal Baburao	रागार स्वभाव	स्वभावाची कारणे शोधली.	Wadkar S.B.
26				

no.	Name of the Mentee	Issue raised		Issue Resolved	Signature
1	oswal Aniket Dilip	भालाविद्यालय	अभाव	कारणे शोधून सोयी आल्याने पाठ्याची सुचना मिळी. G.A.D.	
2	Pokale Ganesh Gorakhanath	वेळेचे व्यवस्थापन		वेळेचा व्यवस्थापनासाठी वक्तव्य लिहिले आणि सवलत मिळाली. pokhale G.	
3	- Parzan Faruk	रागीर स्वभाव		रागीर नियमन हेवण्यात सल्ला दिला. माहिरी	
4	- Masim Ayub	वेळापत्राचा समन्वय		वेळापत्राचा समन्वय राखण्याची चर्चा मिळी.	
5	Pawal Govardhan Anjaneshwar	इंड्रोवरी/स्वडेडी		मिळोव्या नावात मित्रपत्राची सुचना.	Pawal G.
6	Pokale Shweta Rajendra	वेळापत्र		उदासीनेच्या कारणांची चर्चा मिळी.	Pokale
7	Rondare Ajay Vijay	व्यवसायिकता		व्यवसायिकताची चर्चा.	Rajay
8	Rane Abhijeet Rajesh	आरोग्य समस्या		रोगाची उधार मिळवण्याची सुचना.	Abhijeet
9	Raut Manisha Bapu	सुईकार		सुईकाराच्या कारणांची चर्चा मिळी.	Manisha
10	Sakale Kamlesh Ashok	डोड्यांचे समन्वय		डोड्यांच्यातून सुधारणांची चर्चा मिळी.	Sakale
11	Sakale Shrawan Baboo	विना वाणे		संदर्भात सल्ला दिला.	Shrawan S.
12	Sake Priyanka Mahadev	चालवणे		वक्तव्य पालने मारणे सांगितले.	
13	Sase Pradip Bhawabeh	विनावेद		इतरांचा आग्रह राखण्यासाठी माहिरी.	Sase
14	Stathe Urmila Sanil	समाधान वेळापत्र		समन्वयपत्राची सुचना.	Sathe's
15	Shaikh Javed Lijakat	इतरांच्या स्वाभावाने	प्रतिपक्षी	आग्रह व वक्तव्य लिहिले जाऊन चर्चा.	Shaikh J.
16	Shelar Nitin Hanumanant	आरोग्य अडचणी		समाधान मिळवणे हेवण्यात सल्ला.	Shelar N.
17	Sonarane Ushil Sambhaji	परीक्षेतील वेळापत्र		पुनरावृत्ती व सुधारणांची सुचना.	
18	Sonawane Pooja Uddhar	वेळेचे व्यवस्थापन		अडचणीसाठी शिक्षकांच्या सल्ला घेवण्यात सांगितले.	Sonawane P.
19	Tangde Urushali Vijaykumar	रागीर स्वभाव		स्वभावाची कारणे शोधली.	Tangde
20	Talware Mayur Balasaheb	वेळेचे व्यवस्थापन		वेळ वाचणे व सल्ला घेवण्याची सुचना दिला.	Talware M.
21	Morve Dattatraya Cahinimeeth	वेळापत्राची सुधारणा	दीर्घाचा	वेळापत्राची सुधारणा घेवण्यात सांगितले.	Morve
22	Wadkar Ritesh Chandrakant	रागीर स्वभाव		स्वभावाची कारणे शोधली.	Ritesh
23	Waghmare Priti Santosh	वेळापत्राचा	समन्वय	संदर्भात सल्ला घेवण्यात सांगितले.	Priti
24	Walke Ashok Bhawabeh	वेळापत्र		सुधारणांची कारणे शोधली.	Ashok
25	Walke Shehal Babasaheb	प्रावासेत परीक्षेच्या	कारणे	अनेक सुधारणांचा सुधारणा.	
		बसून उरल्याची विविधी	कुणी		
		त्याचे वजन ७ व्या अंका	सुधारणा		
		संस्थान सुधारणात दिसी			

Sl. No.	Name of the Mentee	Issue raised
1)	Pandate Nikita Sadam	परस्पर संबंध
2)	Pandate Rutuja Raju	श्रीगार करारि वरी
3)	Pandate Pratiksha Jayantish	संभाषण वेळी
4)	Saranp Vikas Bhoharant	परिचितीत उपस्थिती
5)	Sarashe Usha Baba	अनधिकृत दीर्घ अनुपस्थिती
6)	Savant Sachin Balbhim	परस्पर संबंध
7)	Shankar Shivaji Vishwanee	अधिकृत अनुपस्थिती
8)	Shankar Samir Beshir	परिचितीत वेळ वाचू
9)	Shelke Shital Navanant.	वेळीत कामगिरी
10)	Shelke Nikhil Sunbhunath	आत्मविश्वासाचा अभाव
11)	Shelke Pratiksha Santosh.	वेळेचे व्यवस्थापन
12)	Shelke Utham Uttatray	शरीर स्वभाव
13)	Shinde Hanarathk. Lemday.	वेळीत उपस्थिती समजणे
14)	Shinde Dipalish Santosh.	वेळेचे
15)	Shinde Pratiksha Anil	वेळीत उपस्थिती समजणे
16)	Sinare Ganesh Navanant.	व्यवस्थापन
17)	Sinare Mahesh Anantaksh.	आरोग्यची समस्या
18)	Saraha pranit pravin	अधिकृत चिंता
19)	Sarashhe Atish Ambadar	चिंता वाळू
20)	Pandate Abil Sunbhunath	चालवणे
21)	Pandate Dipak Anil	निर्णय
22)	Pandare Pallavi Sanjay	चिंता
23)	Phorat Tejas Arjun	तनाव निर्मिती करणारे
24)	Vasargawar Sagar Rohidas.	वर्गात सेल फोनचा वापर
25)	Ueer Arti Prashendra	परस्पर संबंध
26)	Vyavahare Mayant Anil	श्रीगार करारि वरी
27)	Wagh Suresh Balu	संभाषण वेळी

Issue resolved	Signature
मनमोकल्पाने बोनव्याप्त संगीत	Nikita.R.
माळीनामा वर निश्चयाने जाणे	Pandare
संवाद मागवणे	Santosh.B
परिभाषणेची वाचने चर्चा करणे	Saranp
उत्तरी पुरावृत्ती न करणेची सूचना देणे	Sarashe
मनमोकल्पाने बोनव्याप्त संगीत	Savant.S.B.
समस्याची करारि चर्चा करणे	Shankar
जाचार्यानी करवणे	Shankar
अव्याप्त वेळ जाणे करवणे	Shelke.N
अधिकृत शुध्द मागवणे	Shelke
वेळेचे महत्त्व वाचणे संगीत	Shinde
शरीर स्वभावाची कारणे शोधून मागवणे	Shinde
करारिसाठी मागवणे करवणे	Sinare
संज्ञा व्याख्या करणे शुध्द	Shinde
संदर्भ जापरानुसार करारि चर्चा	Shinde
व्यवस्थापनाची चर्चा	Shinde
आरोग्यची समस्या	Shinde
संदर्भ जापरानुसार करवणे	Shinde
संदर्भ जापरानुसार करवणे	Shinde
संदर्भ जापरानुसार करवणे	Shinde
निर्णय परीक्षा समाप्तीत करणे	Shinde
निर्णय परीक्षा समाप्तीत करणे	Shinde
वेळीत उपस्थिती लक्षात घेणे	Shinde
तनाव निर्मिती करणारे	Shinde
वर्गात सेल फोनचा वापर	Shinde
परस्पर संबंध	Shinde
श्रीगार करारि वरी	Shinde
संभाषण वेळी	Shinde

Sl. No.	Name of the Mentee	Issue Raised	Issue Resolved	Signature
28	Waghmare Krishna Bhagwan	आर्थिक मददणी	समस्याचा कारणावर चर्चा केली.	W.K.B
29	Waghmare Pravin Babasaheb	परसद संदेश	समाविष्टरी आणि संकेती संपत्ती संपत्ती कि.	Pednim.w
30	Waghmare Vishnu Bramhadev	शेजार करार	शेजाराची भरणीमाची व्ययना देऊन मालिनाम देणना	W.K.B
31	Zarekar Sunil Dipak	शुद्धि संपत्ती	समस्या करार सोडून सोडविली	Sunil
32	Zinjare Nikita Waman	वक्तव्य देणे	बंद द्या व संपत्ती संपत्ती कि.	Zinjare

No.	Name of the Member	Issue Raised	Issue Resolved	Signature
1)	Doketate Nikita Sadam	वैधानिक अभ्यासी	अभ्यास तंत्र जागृ करवावाची संवत्ता दिना.	Nikita P.
2	Kunjaja Kuntaja Raju	वेळेचे व्यवस्थापन	वेळेचा सदउपयोगाचे महत्त्व परतून सांगितले	Ranjana P.
3	Kant Prajita Jagdish	शंगीट स्वभाव	स्वभावाची कारणे शोधून निरंतरन देवण्याचा संवत्ता दिना	Kant P.
4	Sarap Nikus Bhananath	आत्मविश्वासाचा	स्वकारात्मक विचार करून भेडीरेरान करवाचा संवत्ता दिना	Sarap P.
5	Sesare Vastha Babu	शोकमपचा समर्थता	शोकमपचा समर्थतात भेडीरेरान करून घेणे परतून घेतले	Sesare P.
6	Sarant Sachin Balbhim	वेदाख	रोज रोगा करवाला सांगितले	Sarant S.B.
7	Shahane Shivaji Vishnu	व्यसननिवृत्ती	व्यसनमुक्तीसाठी चर्चा केली	Shivaji S.
8	Shaikh Samina Rashid	कुटुंबिक चर्चा	कुटुंबिक चर्चा मतांचा आदर करवासा सांगितला.	Shaikh S.
9	Shikale Shital Narayan	अस्वस्थ	अस्वस्थता करणावर चर्चा करून आस्थात्मकतेतून आस्थात्मकतेतून	Shikale S.
10	Shelke Nikhil Lakshman	निर्गमन	स्वकारात्मक इच्छा	Shelke S.
11	Shelke pratiksha sushila	आरोगासाठी समर्थता	कुटुंबातील सदस्यांची होऊन आरोग्याची प्रकृतीबद्दल	Shelke S.
12	Shelke Uttam Dattatray	आरोग्यिक अस्वस्थ	समर्थतांच्या कारणावर चर्चा करून अनाअस्वस्थता चर्चा	Shelke S.
13	Shinde Parvathi Suresh	आत्मविश्वासाचा अभाव	वचनबद्धता पाळण्यासाठी संवत्ता दिना	Shinde S.
14	Shinde Dipi Santosh	वेळेचे व्यवस्थापन	वेळेचा सदउपयोग करवाचा संवत्ता दिना	Shinde S.
15	Shinde pratiksha Anil	शंगीट स्वभाव	शंगीवर नियंत्रण ठेवून संयम राखण्यासाठी सांगितले	Shinde S.
16	Shinde Ganesh Narayan	चिंता वारणे	हॉट जोपासण्याचा संवत्ता दिना	Shinde S.
17	Shinde Mahesh Ambharaj	चालवणे	वक्तशीर पोलाचे महत्त्व	Mahesh S.
18	Surana prashit prashit	निर्गमन	निर्गमन मुळे होणारे प्रभाव सांगितले	Surana S.
19	Surane Ashi Ambharaj	परिष्ठा सांगितले	सुशंपात्रिका सांगितण्याच्या सुलभासाठी सांगितले	Surane S.
20	Tandale Anil Sumanant	तलाव निर्मिती करणे	तलावाची कारणे शोधली व समुपदेशन दिले	Tandale S.
21	Tandale Dipak Dilip	वर्गाकरव्यान खेळणे	वर्गनिर्माण करून घेणे असा संवत्ता दिना	Tandale S.
22	Tandale pulkaj suraj	आर्थिक अस्वस्थता	संयमनांच्या कारणावर चर्चा केली	Tandale S.
23	Tharot Tejas Arjun	संभावना देणे	संभावना सांगण्यासाठी सांगितले	Tharot S.
24	Udargekar sajant Kishor	आर्थिक अस्वस्थता	अनावधान संयम राखण्यासाठी सांगितले	Udargekar S.
25	Ude Arti Rajendra	परस्पर संबंध	परस्पर संबंध सुवातासाठी संयमनिवृत्ती चर्चा केली	Ude S.
26	Vavahare Jagruti Anil	शंगीट करणे वरील	शंगीट करणे व वरील विवेकासाठी सुलभासाठी सांगितले	Vavahare S.
27	Wagh surakha Bala	विषयानुसार अस्वस्थता	शरीराच्या अस्वस्थता पडण्याची सांगितली	Wagh S.

No	Name of the Mentee	Issue raised	Issue resolved	Signature
28	Waghmare Krushna Bhagwan	भावनविश्वासाचा अभाव	होरी अशास्त्राचे यानेवालात पठणे दिले.	W.K.B
29	Waghmare pravin Babasaheb	रागार रात भाद-	रागार रात भाद मुळे मुळकारे विरुद्ध कायदा संयम	Pravin.W
30	Waghmare bishnu Krambadev	वैद्यकीय कारणीय रागार रात पदवी	उत्तुल्लेख अ विरुद्ध कायदा संयम	sunil
31	Zarekar sanil Dipak			
32	Zingurke Nikita Lalman			Zinzurke

No.	Name of the Mentee	Issue Raised	Issue Resolved	Signature
1	Duktate Nikita Subhash Saldan	वेड्यांकडे संभरण	प्रभुमेकांच्या मतांची आवड करवायला सुरुवातली	Nikita R.
2	Kumaja Rutuja Raju	आर्थिक अडचण	अनावश्यक खर्च टाळण्याचे मार्गदर्शन दिले	Rutuja R.
3	Kunt Prajita Jugadish	कॉलेज पासपुढीलच राहण्यामुळे	व्यवस्थेचे व्यवस्थापन समजावणूक सुरुवातली	Rajesh
4	Sonap Vilas Shohanata	संभाषण कोठे	शुभसंवाद या वेबद्वारे मार्गदर्शन दिले	Sonap V
5	Sasare Usha Baba	परतून येणे	श्री. मा. वि. करण आशी काशी येथीलच राहण्याची सल्ला दिली.	Gandap. B
6	Savant Sachin Balbhim	श्री. मा. करण येथील	माफीनामा लिहून घेण्याची सल्ला देण्यात आली. पुढील प्रश्नांचाही सोडवणुका	Savant S
7	Shahane Shivaji Vishnu	आर्थिक अडचण	पाटी टाईम जोब करवायला मार्गदर्शन दिले	Shahane S
8	Shaikh Samina Bashir	वेड्यांकडे संभरण	विवेकानुसार पुढील उपाययोजना घ्यावी	Shaikh S.B
9	Shelke Shital Narajen	वेड्यांकडे संभरण	वेड्यांकडे संभरण घ्यावे	Shelke S
10	Shelke Nikhil Kashinath	वेड्यांकडे संभरण	वेड्यांकडे संभरण घ्यावे	Shelke N.
11	Shelke Pratiksha Santosh	शांति संभरण	शांति संभरण घ्यावे	Shelke P.
12	Shelke Uttam Dattatray	आत्मविश्वास अभाव	महापुराणाचे आत्मचरित्र वाचण्याची सल्ला	Shelke U.
13	Shinde Anuradha Kashinath	वेड्यांकडे संभरण	वेड्यांकडे संभरण घ्यावे	Shinde A.
14	Shinde Dipali Santosh	पुढीलच राहणे	पुढीलच राहणे घ्यावे	Shinde D.
15	Shinde Pratiksha Anil	वेड्यांकडे संभरण	वेड्यांकडे संभरण घ्यावे	Shinde P.
16	Sinare Ganesh Narajen	वेड्यांकडे संभरण	वेड्यांकडे संभरण घ्यावे	Sinare G.
17	Sinare Mahesh Anuradha	वेड्यांकडे संभरण	वेड्यांकडे संभरण घ्यावे	Sinare M.
18	Saranku Pratik Pravin	वेड्यांकडे संभरण	वेड्यांकडे संभरण घ्यावे	Saranku P.
19	Swarsha Atish Ambade	वेड्यांकडे संभरण	वेड्यांकडे संभरण घ्यावे	Swarsha A.
20	Tandale Anil Keshavnath	वेड्यांकडे संभरण	वेड्यांकडे संभरण घ्यावे	Tandale A.
21	Tandale Dipale Dilip	वेड्यांकडे संभरण	वेड्यांकडे संभरण घ्यावे	Tandale D.
22	Tandale Pallavi Santosh	वेड्यांकडे संभरण	वेड्यांकडे संभरण घ्यावे	Tandale P.
23	Tandale Pratik Anil	वेड्यांकडे संभरण	वेड्यांकडे संभरण घ्यावे	Tandale P.
24	Varargekar Sujar Rohidas	वेड्यांकडे संभरण	वेड्यांकडे संभरण घ्यावे	Varargekar S.
25	VEER Anil Kashinath	वेड्यांकडे संभरण	वेड्यांकडे संभरण घ्यावे	VEER A.
26	Vyawahare Ganesh Anil	वेड्यांकडे संभरण	वेड्यांकडे संभरण घ्यावे	Vyawahare G.
27	Wagh Surekha Bala	वेड्यांकडे संभरण	वेड्यांकडे संभरण घ्यावे	Wagh S.

No	Name of the mentee	ISSUE RAISED	ISSUE RESOLVED	Signature
28	Waghmare Krishna Bhagwan	वाढवण ३२०	वज्रवीरवाणीचे सुद्धा सी.गिनल	W.K.B
29	Waghmare pravin Babasaheb	विंगभेद	विंगभेदमुळे घोषार प्रवाद सी.गिनल	Pravin.W
30	Waghmare Vishna Pramoddev	विनची ३२० सेविका	खंड मीपासण्याचा सजला दिला	Pravin Santosh
31	Zarekar subil dipak	विन वार	खंड मीपासण्याचा सजला दिला	Zinjurekar
32	Zinjurke Nikita Namau	आयुक्त असली	पाटीलाईक जेव करवाव माहितीची कोट	Zinjurke.Y

No	Name of the Mentee	ISSUE RAISED	ISSUE RESOLVED	Signature
25.	pandale Jyoti Ajinath	महामारीमुळे भौतिक तलाव	तलाव दुरु करवाचे उपायचारापुन सुचवली	Pandale J.
26.	Pathan Alim Saadik	महामारीने आरोग्य	समस्या दृष्टिकोन राखी तलाव विभागाकडे योगी दुरुवाचो माग केली	Alim. P
27.	Pathan Mohin Nyab	इंटरनेट समस्या	आधिक कॅमेरा विद्यमान आहे ती सुचवल्यात आणि	MNP
28.	Pathan Alwanj Husan	ऑनलाईन वेबसाईट जावणी	पुनर्निश्चिती घ्यायची आहे तसेच गुणवत्ताही सुधारणेची गरज आहे	Pathan. N
29.	Palwar Taniksha Sawalaram	वेबसाईट ऑनलाईन नसल्याची	महामारीने वेबसाईट जावणी घ्यायची आहे	P. Palwar
30.	Rahul Shahu Ganesh	आत्मविश्वास सुपचुकी	योगी. उदरविजन मीटिंगचे जागे शोधणे दुरु करणे	R.S.
31.	Sathe Prakash Rajendra	साथीच्या रोगामुळे वि. वि. मध्ये	योगी. पालक सोबत वीर द्यायचे सांगितले	Sathe P.
32.	Shahu Rahul Ganesh	ऑनलाईन शिक्षण घ्यायचे	योगी. ऑनलाईन मीटिंग घ्यायची आहे	Sonark
33.	Shaikh Saahil Kashid	इंटरनेट इंटरनेट सुचविले	योगी. ऑनलाईन समस्या सोडवणे योगी दुरुवाचो माग केली	S.S.
34.	Shelar Kamal Parmeshwar	अध्यासक्रम निवड घ्यायचे	योगी. वेबसाईट आणि पाठ्यपुस्तकांचे तसेच वेबसाईट	Shelar. K.
35.	Shelar Rupali Sakharam	शैक्षणिक वेगळेपण घ्यायचे	योगी. वेबसाईट आणि पाठ्यपुस्तकांचे तसेच वेबसाईट	Shelar R.
36.	Shinde Mahini Mahavir	ऑनलाईन शिक्षण घ्यायचे	योगी. ऑनलाईन मीटिंग घ्यायची आहे	Shinde M.
37.	Shinde Nivita Kamdar	अध्यासक्रम निवड घ्यायचे	योगी. पाठ्यपुस्तकांचे वेबसाईट आणि सांगण्यात आले	Shinde N.
38.	Shinde Pratiksha Rajinath	ऑनलाईन वेबसाईट जावणी	योगी. पाठ्यपुस्तकांचे वेबसाईट आणि सांगण्यात आले	Shinde. P.
39.	Shitole Pratik Anil	कमकुवत वेबसाईट जावणी	योगी. वेबसाईट आणि सांगण्यात आले	Shitole P.
40.	Totawat Shrawada Ganpat	महामारीने आरोग्य	समस्या योगी दुरुवाचो माग केली.	Totawat S.
41.	Ukchale Shabam Kishor	आत्मविश्वास सुपचुकी	योगी. उदरविजन मीटिंगचे जागे शोधणे दुरु करणे	Ukchale S.
42.	Pathan Alim Saadik	साथीच्या रोगामुळे शैक्षणिक	योगी. मुलांमुल्ल संसर्गाची पुनर्निर्माण दुरुवाचो माग केली आणि योगी	Alim. P.
43.		सुचविले आणि वेबसाईट	योगी. वेबसाईट आणि सांगण्यात आले	

No. Name of the member Issue raised

Issue resolved

Signature

- 1 pandale Jyoti Ajitkumar महासारीप आरोग्य समस्या
- 2 pathan Alim Saikat आरोग्य विषयक समस्यावर
- 3 pathan Mohin Mujib पल्लपत्रिकेचा नमुना
- 4 pathan Navaj Hussain परीक्षा आरोग्य
- 5 pawar Janishka Suvalekar महासारीपुढे मानलिक
- 6 Pathan Shate Ganesh आरोग्यविषयक समस्या
- 7 sathu prakash Kujendra आरोग्य समस्या
- 8 shaha Khatun Zahar गैरस्थितिक महासारीप
- 9 Shaikh Sahil Rashid इंटरनेट समस्या
- 10 Shelar Noman prameshwar आत्मविश्वास सुपथ फुटी
- 11 shelar Papali sahuram सौधीच्या गेरापुढे वि.
- 12 shinde Mohini Maheshwar आत्मविश्वास नोंदणी गिन
- 13 shinde Nikita Kamal आनंदासन विषयकाचा वृद्ध
- 14 shinde pratiksha rajnathkar दरवाज इंटरनेट नेटवर्कविषयी
- 15 shilole prajwal shinde दरवाज इंटरनेट नेटवर्कविषयी
- 16 Totrawal shraddha Ganpati आत्मविश्वास विषयकाचा वृद्ध
- 17 Nabale shabhar, Ishwar महासारीप आरोग्य
- 18 pathan Alim Saikat आरोग्य विषयक समस्या
- 19

- प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी योग्यता आहार व्यायाम सुचना, ~~Pandale J~~
- संचालिका सौधीच्या प्रतिकारशक्ती वाढवणे ~~Alim.P.~~
- पल्लपत्रिकेचा पॅटर्नवर संचालिका ~~Alim.P.~~
- परीक्षेसाठी दिले. ~~Pathan M~~
- तनम लोलाव दूर दूरच्याचे व्यवस्थापन दिने ~~Pawar J~~
- ज्याच्यात व लॉक साठी मार्गदर्शन ~~PS~~
- मानलिक आरोग्यावर आनंदासन समुपदेशन ~~Sathu P~~
- संदर्भ आणि वाचन देण्यात आला. ~~Shaha~~
- परीक्षेसाठी आनंदासन समुपदेशन आणि गिन सहाय्याची मदत ~~Shaikh~~
- वृद्धांमधून गीरडोटे लोचने गिनोदक दूर दिने ~~Shelar K~~
- विनोदक निमित्त व्यायाम, लॉक दुरु अव्याचे मार्गदर्शन दिने ~~shelar R.~~
- आनंदासन सहाय्यासाठी गिन सहाय्याची मदत दिने. ~~Shinde N~~
- अडचण आनंदासन स. म. र. ७ पदाविके मध्ये. ~~Shinde P~~
- आनंदासन सहाय्यासाठी गिन सहाय्याची मदत दिने ~~Shilole N~~
- अडचणी विद्यार्थ्यांच्या लंबावती वीरसंभूत सुपथ वीर दिने ~~PS~~
- नसणे लंबावती आणि पाठपुरावेची सुद्धा केल्याची सहाय ~~PS~~
- समस्या प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी निमित्त व्यायाम ~~Alim.P.~~
- योग्य व्यायाम व लॉक सौधीच्या लोनीना.